

August 02, 2025

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 **National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code - **533137** 

Trading Symbol - **DEN** 

Dear Sir(s),

Sub: Newspaper clippings- Annual General Meeting and Information on E-voting and other related information

The newspaper clippings of the advertisement on the captioned subject published today i.e. August 02, 2025 in the newspapers viz. Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For **DEN NETWORKS LIMITED** 

Hema Kumari Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

### **DEN Networks Limited**

CIN: L92490MH2007PLC344765

Corp. Office: 236, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi-110 020



Cyber Media Research & Services Limited CIN: L74130DL1996PLC081509

Registered office: D-74, Panchsheel Enclave, New Delhi-110017, Tel.: 011-26491135 Corporate office: Cyber House, B-35, Sector-32, Gurugram-122003, Tel.:0124-4237513 Email; investor.care@cmrsl.net. Website; www.cmrsl.net

Notice of 29th Annual General Meeting

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Monday, August 25, 2025 at 10:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ('SEBI') to transact the businesses as stated in the AGM Notice dated July 25, 2025 The Ministry of Corporate Affairs has, vide its General Circular 09/2024 dated September 19, 2024, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024, permitted the holding of Annual General Meeting through VC OAVM, without physical presence of the Members at a common venue. In compliance of MCA Circular, relevant provisions of the Act, SEBI Circular and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") AGM of Members of the Company is being held through VC/OAVM.

In compliance with the Act, Rules made thereunder and above Circulars, copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2024-25 have been sent to all the Members of the Company to their email addresses whose email ids are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer Agent (RTA). Electronic dispatch of the Notice and Annual Report has been completed on August 01, 2025. Annual Report alongwith Notice of AGM is also available on the Company's website at www.cmrsl.net, website of stock exchange, National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseisndia.com, and website of MUFG Intime India Private Limited ('MUFG') at insta.vote@in.mpms.mufg.com. Instructions for remote e-voting

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its members, facility to cast their votes electronically on the businesses as set out in the Notice of AGM, proposed to be transacted at the AGM to be held on August 25, 2025. All the Members are hereby informed that the businesses as set out in the Notice of AGM shall be transacted through electronic means only. The details of remote e-voting are as under:

- Remote e-voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Friday, August 22, 2025 and ends at 5:00 p.m. (IST) on Sunday, August 24, 2025. The remote e-voting module shall be disabled by MUFG for voting thereafter.
- Members who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during AGM
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM shall be eligible to attend the AGM, however they shall not be entitled to cast their vote
- Member who acquired shares after sending the Annual Report through electronic means and before the cut-off date (i.e. Tuesday, August 19, 2025) may obtain the User ID and Password by sending at email id: insta.vote@in.mpms.mufg.com However, if the person is already registered with MUFG for remote e-voting, there the existing user id and password can be used for casting the vote
- Detailed procedure for obtaining user id and password and the instructions on the manner in which e-voting is to be cast, is provided in the Notice of AGM.
- Members may contact for any query or inconvenience or grievances, if any, in voting through electronic mode at the help line of MUFG at 022-49186000 or email at enotices@in.mpms.mufg.com or insta.vote@in.mpms.mufg.com

A facility to attend the AGM through VC/OAVM is available through the MUFG e-voting system at https://instameet.linkintime.co.in. Detailed procedure to attend AGM through VC is given in the Notice of AGM. Record Date for payment of final dividend

The Company has fixed Tuesday, August 19, 2025 as the Record Date for determining the eligibility of members to receive final dividend, subject to approval of shareholders at the AGM By Order of the Board of

> Cyber Media Research & Services Limited Savita Rana Company Secretary

New Delhi

August 01, 2025

# **DEN NETWORKS LIMITED**

Regd. Office: Unit No.116, First Floor, C Wing Bldg. No. 2 Kailas Industrial Complex, L.B.S Marg Park Site Vikhroli (W), Mumbai - 400 079, Maharashtra, India E-mail: investorrelations@denonline.in ,Tel: +91-22-25170178, Website: www.dennetworks.com CIN: L92490MH2007PLC344765

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY EIGHTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

Notice calling the Eighteenth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company, scheduled to be held in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") on Friday, August 22, 2025 at 12:00 Noon (IST), and the Standalone and Consolidated Audited Financial Statements for the financial year 2024-25, along with Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached thereto, have been sent on July 31, 2025, electronically, to the Members of the Company whose e-mail address is registered with the Company Kfin Technologies Limited, Companies Registrar and Transfer Agent ("KFinTech")/ Depository Participants/ Depositories. Further, a letter providing the web-link, including the exact path, where the Annual Report for the financial year 2024-25 is available, has been sent on July 31, 2025, to those Members whose e-mail addresses are not registered with the Company/KFinTech/ Depository Participants/ Depositories. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.dennetworks.com and on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of KFin Tech at https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of AGM are available electronically for inspection by the Members from the date of circulation of this Notice of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investorrelations@denonline.in mentioning his/her/its folio number/DP ID and Client ID.

# Remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of AGM. The manner in which (a) persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein); (b) Members who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting	9 a.m. (IST) on, Monday August 18, 2025
End of remote e-voting	5 p.m. (IST) on, Thursday August 21, 2025
The remote e-voting will not be allowed beyond	the aforesaid date and time and the remote e-voting module shall be

forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically

Only a person, whose name is recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date, i.e. Friday, August 15, 2025, shall be entitled to avail the facility of remote e-voting or for voting through Insta Poll.

# Manner of registering /updating e-mail addresses:

("Insta Poll") at the AGM.

- Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.dennetworks.com) duly filled and signed along with requisite supporting documents to KFinTech at Unit: DEN Networks Limited, Selenium Tower B. 6th Floor, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032.
- Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address with their Depository Participant(s) are requested to register/update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

In case of any query pertaining to e-voting, Members may refer to the "Help" and "FAQs" sections/E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech's website for e-voting: https://evoting.Kfintech.com.

Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances, relating to e-voting, if any:

Shri V. Balakrishnan. Vice President KFin Technologies Limited Unit: DEN Networks Limited Selenium Tower B, 6th Floor, Plot 31-32,

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032

E-mail: einward.ris@kfintech.com

Toll-free No: 1800-309-4001 (from 9:00 a.m. (IST) to 6:00 p.m. (IST) on all working days)

# JOININGTHE AGM THROUGH VC/OAVM:

Date: August 1, 2025

Place: New Delhi

Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through JioMeet, at: https://jioevents.jio.com/ dennetworksagm. The Information about login credentials to be used and steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of the AGM. Members who have cast their votes(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

By order of the Board of Directors For DEN Networks Limited

Hema Kumari

Company Secretary & Compliance Officer



# LYKA LABS LIMITED

Registered Office: 4801 / B & 4802 / A, G.I.D.C. Industrial Estate, Ankleshwar- 393002. CIN: L24230GJ1976PLC008738 • Website: www.lykalabs.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 (Rs in lakhs except per Share data)

Sr.	Particulars	Standalone				Consolidated			
No.		Quarter ended 30th June, 2025	Quarter ended 31st March, 2025		Year ended 31st March, 2025	Quarter ended 30th June, 2025	Quarter ended 31st March, 2025	Quarter ended 30th June, 2024	Year ended 31st March, 2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,984.31	3,123.68	3,072.42	13,704.09	3,365.63	3,424.88	3,067.28	14,072.71
2	Net Profit / (Loss) for the Year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	117.09	227.14	234.57	1,147.47	135.17	301.79	186.25	1,112.49
3	Net Profit / (Loss) for the Year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	117.09	227.14	234.57	1,147.47	135.17	301.79	186.25	1,112.49
4	Net Profit / (Loss) for the Year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	81.42	130.62	174.96	822.72	99.62	202.85	128.95	793.32
5	Total Comprehensive Income for the Year [Comprising Profit / (Loss) for the Year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	81.42	148.84	174.97	840.94	99.62	220.94	128.61	811.41
6	Equity Share Capital	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00	3,569.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	9,925.09	Ī	-	-	6,786.02
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -								
	Basic: Diluted:	0.22 0.22	0.36 0.36	0.49 0.49	2.28 2.28		0.49 0.49	0.40 0.40	2.22 2.22

their meeting held on 1th August, 2025 and approved by the Board of Directors in its meeting held on 1th August, 2025. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for the Quarter ended 30th June, 2025,

Note :- The above is an extract of the detailed format of Quarter ended financial results for 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The complete format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com; www.bseindia.com and on company's website www.lykalabs.com.

Place: Mumbai Date:- 1st August, 2025

SI. No.



# **SWAN DEFENCE AND HEAVY INDUSTRIES LIMITED**

(Formerly known as Reliance Naval and Engineering Limited) CIN: L35110GJ1997PLC033193 Regd. Office: Pipavav Port, Post Ucchaiya, Via-Rajula, Dist.- Amreli, Gujarat - 365560

email id:sdhi.investors@swan.co.in website: www.sdhi.co.in I. EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ in Lakhs, except per share data) Quarter ended Year ended Particulars June 30, 2025 June 30, 2024 March 31, 2025 (Unaudited) (Unaudited) (Audited)

-1	Total Income	1837	197	1753
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	-3117	-5145	-17928
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3117	-5145	-18151
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3117	-5145	-18151
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-3079	-5153	-18105
6	Equity Share Capital (Face value of share Rs. 10/- Each)	5268.22	268.22	5268.22
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)			24292.76
8	Earnings Per Share before extraordinary items (of Rs. 10'- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic: 2. Diluted:	-5.84 -5.84	-192.12 -192.12	-51.51 -51.51
9	Earnings Per Share after extraordinary items (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)  1. Basic: 2. Diluted:	-5.84 -5.84	-192.12 -192.12	-51.51 -51.51

# II. EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

SI.	Particulars	Quarte	Quarter ended		
No.		June 30, 2025 (Unaudited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	
1	Total income	1837	197	1754	
2	Profit Before Tax	-3117	-5145	-18150	
3	Profit After Tax	-3117	-5145	-18150	

The above Unaudited Financial Result of the Swan Defence and Heavy Industries Limited (Formerly known as Reliance Nava and Engineering Limited) for the quarter ended June 30, 2025 have been reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors at the respective meeting held on August 01, 2025

Previous period's/years figures have been regrouped or rearranged whenever necessary to make them comparable with current period. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended June 30, 2025 financial results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e.

Place: Mumbai Date: August 01, 2025 For Swan Defence and Heavy Industries Limited (Formerly known as Reliance Naval and Engineering Limited) Nikhil Merchant Chairman & Managing Director DIN: 00614790



Place: Noida

Date: July 31, 2025

## **Jubilant Pharmova Limited** (CIN: L24116UP1978PLC004624) Registered Office: Bhartiagram, Gajraula, District Amroha - 244 223, Uttar Pradesh, India E-mail: investors@jubl.com;

Website: www.jubilantpharmova.com Phone: +91-5924-267437

**NOTICE TO SHAREHOLDERS** TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION **AND PROTECTION FUND** 

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the 'IEPF Rules'), all shares in respect of which dividend has remained unclaimed/unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company in favour of the Investor Education and Protection Fund ('IEPF').

In pursuance of the IEPF Rules, the Company has sent necessary intimation to the concerned shareholders who have not claimed/ encashed dividend for the Financial Year 2017-18 and all subsequent dividends declared by the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The details of such shareholders have also been uploaded on the website of the Company at https://www.jubilantpharmova.com/investors/unclaimed-dividend-and-shares. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF.

The concerned shareholders are requested to claim their unpaid dividend for the Financial Year 2017-18 onwards, by making an application to the Share Transfer Agent of the Company i.e. Alankit Assignments Limited. In case a valid claim for the unpaid dividend is not received by Alankit Assignments Limited on or before August 25, 2025 to enable us to pay dividend to the shareholders within prescribed time limit, the Company shall transfer such shares and unclaimed dividend thereon to IEPF in compliance with the provisions of the IEPF Rules.

Shareholders may kindly note that the shares transferred to IEPF including the benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

In case the shareholders have any queries in this regard, they may contact Alankit Assignments Limited (Unit: Jubilant Pharmova Limited), 205-208, Anar Kali Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110055 or through email at rta@alankit.com or investors@jubl.com, Telephone No. 011-42541234.

> For Jubilant Pharmova Limited Sd/-Naresh Kapoor **Company Secretary**

> > Membership No. A11782

# SAMMAAN CAPITAL LIMITED

Regd off: A - 34, 2<sup>nd</sup> & 3<sup>rd</sup> Floor, Lajpat Nagar-II, New Delhi-110024 NOTICE FOR SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS

Sammaan Capital Limited, a non-banking financial company, invites Expression of Interest (EOI) along with non-disclosure agreement for sale of Stressed Financial Assets. Interested eligible investors are requested to intimate their willingness to participate in the auction by way of an "Expression of

The data room will be open from August 04, 2025 to August 22, 2025, and last day for submission of bid is August 25, 2025. For detailed terms and conditions, please mail us at loanassignment scl@ sammaancapital.com.

Mumbai, August 02, 2025



TRANSFER OF NPA LOAN EXPOSURES TO ARCs & OTHER

PERMITTED TRANSFEREES THROUGH e-AUCTION UNDER **SWISS CHALLENGE METHOD** Special Situation Advisors (India) Pvt. Ltd. has been appointed as the Process

On behalf of Indian Overseas Bank, Special Situation Advisors (India) Pvt. Ltd. invites Expressions of Interest (EOIs) from ARCs and Other Permitted Transferees for the proposed transfer of NPA loan Exposures in respect of the following accounts under Swiss Challenge method on "as is where is" and "as is what is" basis "without any recourse" to the Bank:

1) M/s Moser Baer Solar Limited (ARMB, Delhi) 2) M/s Jumbo Finvest (India) Limited (Jaipur Main)

Advisor for this Swiss Challenge Method.

Interested eligible bidders are requested to intimate their willingness to participate n the e-Auction scheduled on 20.08.2025 by way of an "Expression of Interest" to the email id <a href="mailto:ssa-iobnplsale@specialsituation.in">ssa-iobnplsale@specialsituation.in</a> on or before

For further details please visit Bank's website (www.iob.in) → click on TENDERS → ARC-Cell → Notification dated 02.08.2025 for above accounts. IOB & SSAIPL reserves the right to cancel or modify the process and amend any of the terms of the notification at any stage and the same will not necessarily be carried out through advertisement but will be notified directly on the Bank's website. Place: Mumbai Mr. Audumbar Koltharkar

Date: 02.08.2025

**Senior Associate** 

Special

Situation



For and on behalf of the Board of Directors

**Managing Director and CEO** 

Kunal. N. Gandhi (DIN No: 01516156)

**Jubilant Pharmova Limited** (CIN: L24116UP1978PLC004624) Registered Office: Bhartiagram, Gajraula, District Amroha - 244 223, Uttar Pradesh, India

Website: www.iubilantpharmova.com Phone: +91-5924-267437

E-mail: investors@jubl.com;

# INFORMATION REGARDING 47TH ANNUAL GENERAL MEETING OF JUBILANT PHARMOVA LIMITED In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the

'Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and September 25, 2023 read with latest circular no. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), and subsequent circulars issued from time to time, and SEBI Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD- 2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the 47th Annual General Meeting ('AGM') of the Members of Jubilant Pharmova Limited will be held on Friday, August 29, 2025 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business that will be set forth in the Notice of AGM. Members attending the AGM through VC / OAVM shall be reckoned for the purpose of guorum under Section 103 of the Act.

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of AGM and the Financial Statements for the Financial Year 2024-25 along with Reports of the Board of Directors and the Auditors and other documents required to be attached thereto (collectively referred as 'Annual Report') will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants (DPs) or Registrar and Transfer Agent. The aforesaid documents will also be available on the website of the Company at www.jubilantpharmova.com and at the websites of the Stock Exchanges, i.e. BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. Further, members can join and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining and manner of participation in the AGM has been provided in the Notice of the AGM.

Process for registration of E-mail IDs is given below for those shareholders whose E-mail IDs are not registered:

a) In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to investors@jubl.com or rta@alankit.com.

b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16-digit DPID + CLID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investors@jubl.com or rta@alankit.com.

The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for casting votes through remote e-voting/ e-voting has been provided in the Notice of the AGM.

The Board of Directors of the Company has at its meeting held on May 16, 2025, recommended payment of dividend of Rs. 5 per Equity Share for the Financial Year ended March 31, 2025, subject to approval of Members at the AGM. The dividend, if approved by the Members, will be paid to the Members holding Equity Shares of the Company, either in electronic or in physical form as on the record date, i.e. July 25, 2025 for determining eligibility of Members to receive the dividend.

Pursuant to the provisions of the Income-tax Act, 1961 ('the Act'), the Company will be required to withhold taxes at the prescribed rates on the dividend paid to its shareholders. The TDS rate may vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted to the Company in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The dividend for the FY 2024-25 is subject to declaration by Members at the AGM. Upon declaration, the dividend will be taxable in the hands of the shareholders in the FY 2025-26 (Assessment Year 2026-27). Accordingly, all the details and declarations are required to be furnished for FY 2025-26 (Assessment Year 2026-27). The rate of TDS for various categories of shareholders along with the requisite documents are available on the website of the Company at www.jubilantpharmova.com.

Please note that the aforesaid documents, duly executed, could be sent to the

Company as under: (A) Executed documents can be sent through email investors@jubl.com;

(B)Executed documents (in original) can be sent directly at the Corporate Office of the Company at Plot 1A, Sector 16A, Noida-201301, Uttar Pradesh. The aforesaid executed documents must reach the Company on or before


August 19, 2025 in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS/withholding tax on the payment of dividend. It is to be duly noted that Members sending documents through email are also required to send the executed documents (in original) at the Corporate Office of the Company.

Members holding Equity Shares of the Company in demat form and who have not registered their Bank details are requested to approach their respective Depository Participant to register their Bank account details. The Members holding Equity Shares of the Company in physical form and who have not registered their Bank details may register their Bank details by sending email to investors@jubl.com or rta@alankit.com.

New Delhi

For Jubilant Pharmova Limited Naresh Kapoor

Place: Noida **Company Secretary** Dated: August 1, 2025 Membership No. A11782





# जळगावात बसचा भीषण अपघात; एक प्रवाशी ठार, ५० हुन अधिक जखमी

जळगाव, दि. १: एरंडोल-कासोदा म ार्गावर आज शुक्रवारी सकाळी एसटी बसला मोठा अपघात झाला. बस थेट खोल नाल्यात पलटल्याने झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.एरंडोल बस आगाराची बस (क्रमांक चक २० इड ४३०२) ही भडगाव कडून एरंडोल कडे येत असताना एरंडोल पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणालगत असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाउञ्न पडली. सदर बस ही खोल नाल्यात पडल्याने प्रवाशांना मागच्या व पुढच्या काचेतून तसेच खिडकीच्या बाहेर काढण्यात आले. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ३५ किरकोळ जखमींवर एरडोल येथेच प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, राग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनार-थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप रपष्ट झालेले नाही.

E-AUCTION FOR DISPOSAL OF FIRE AFFECTED MS (LINE REACTOR, STRUCTURE & PIPE) SCRAP, SS (PACKING, REACTOR) SCRAP, COPPER SCRAP, ALUMINIUM SCRAP & CABLE, PPGL SHEET SCRAP.

E-auction forms are invited from interested buyers for DISPOSAL OF FIRE AFFECTED DISPOSAL OF FIRE AFFECTED MS (LINE REACTOR, STRUCTURE & PIPE) SCRAP, SS (PACKING, REACTOR) SCRAP. COPPER SCRAP, ALLIMINIUM SCRAP & CABLE, PPGL SHEET SCRAP "AS IS WHERE IS" & "NO COMPLAINT BASIS"

BELONGING TO M/S. INDO AMINES LIMITED PHASE-II, W/44, MIDC, PHASE-II, DOMBIVLI EAST THANE STATE MAHARASHTRA PIN CODE: 421204

on "As Is Where Is Basis, No Complaint Basis with all its defects", as per CVC guidelines. The offered material can be inspected between 02/08/2025 TO 07/08/2025

(BOTH INCLUSIVE), after the prior appointment with MR. SHARAD DAREKAR AT +91 9819072115 For participating in above E-auction to be held on 08/08/2025 INDIAN SALVAGE SETTLER

(Auctioneers) REG. ADDRESS at D-94, Chitrakut Nagar, Sanganer Road, Bhilwara (Raj) 311001 or Download from website www.indiansalvagesettler.com Last date for submission for the form is 07/08/2025 BEFORE 05.00 PM THE COMPETENT AUTHORITY RESERVES THE RIGHTS TO ACCEPT/ REJECT ANY AND OR ALL QUOTATIONS / BIDS WITHOUT ASSIGNING ANY REASON THEREOF.

भुसावळ जळगाव मार्गे

पण्याला जाण्यासाठी

रविवारपासून नवीन ट्रेन

(हिं.स.) ऑगस्ट महिन्यापासून

सणासुदीचे दिवस सुरु होत आहे.

यातच भूसावळ जळगाव मार्गे

पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच

गाड्या धावत असून यातही

कन्फॉर्म शीट मिळणे कठीण

होते. अशातच रेल्वे भुसावळमार्गे

पुण्यासाठी नवीन ट्रेन सुरू केली

आहे. ती म्हणजे रिवा आणि

पुणे या दरम्यान रविवार, ३

ऑगस्टपासून नवीन एक्सप्रेस

सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे

मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला

हिरवा झेंडा दाखवतील. या

नव्या एक्सप्रेसचा भुसावळकरांना

Total revenue from operations

Total Comprehensive Income

Paid-up equity share capital

Profit before tax

Other Equity

Basic in ₹

Notes:

Diluted in ₹

Net profit after tax

फायदा होणार आहे

जळगाव, १ ऑगस्ट

at +91 9636548111/

+91 9829509009.

INDIAN SALVAGE SETTLER

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the general public at large that my client Mr. Roberto Mario Jorge Da Costa Campos, in reference of Flat No.3 Ground Floor, Hayden C.H.S. Ltd., C.T.S. No. 432, Village Valnai Orlem, Malad (West), Mumbai-400064, land bearing Plot No.16A stating that he is the owner of the abovementioned flat through the Article of Agreement 28-6-1985, which was subsequently adjudicated duly stamped, & registered with the Joint Sub-Registrar Office, Mumbai under Document No.BOM/S-2233/24/1985, & lost / misplaced the original share certificate No.3, Distinctive Nos. from 11 to 15 (both nclusive), Dated: 4-4-1989, issued in the name of Mr. Roberto Mario Jorge da Costa Campos. He had also lodged the Police Complain Dated: 23-7-2025 at Malad Police station, Mumbai.

Any person/s having objection or claim by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession ease, lien, tenancy, license, easement, family settlement, HUF, or otherwise etc. of whatsoever nature with respect to `said property' and Said Shares' are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 7 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/- Mrs. Prerana Purohit-Advocate High Cour Date: 2-8-2025. 35, Ground Floor, Evershine Mall, New Link Road, Malad (West), Mumbai-64.

# रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड

सीआयएन:एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ नोंदणीकृत कार्यालय: रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-४०००३४. द्र्.:०२२-४३२१६६००, ई –मेल:companysecretary@rasresorts.com, वेबसाईट:www.rrah.com

४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत भागधारकांना सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड (कं</mark>पनी)च्य

सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ०६.०९.२०२५ रोजी स.११.००वा एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक

कंपनी कायदा २०१३ च्या लागू तखुदी आणि त्यातील नियमा अंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वा वितरीत दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे ए**मसीए परिपत्रके**) च्या तरतुदीनुसार तसेच सेबीचे परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२, ५ जानेवारी, २०२३ ,०७ ऑक्टोबर, २०२३ आणि ०३ ऑक्टोबर, २०२४ नुसार सुचिबद्ध संस्थाना त्यांचे वार्षिक अहवाल विद्युत पद्धतीने पाठविण्यार्च

र्जीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत दिली आहे आणि कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित भागधारकांची मोजणी केली जाईल.

एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२३–२४ (वार्षिक अहवाल) करिता वार्षिक अहवाल ज्य भागधारकांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सदर सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात

एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.rrahl.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्य <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीने रिमोट ई-वोटिंग प्रणाली (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न ई-वोटिंग) तसेच एजीएम प्रक्रिये दरम्यान ई-वोटिंग (संयुक्तपणे ई-वोटिंग) पद्धतीने विद्युत स्वरुपार्ने एजीएममध्ये मंजुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व भागधारकांना ई-वोटिंग सुविधा दिली आहे मागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे.

ज्यां भागधारकांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार/आरटीएकडे यापुर्वीच नोंद आहेत त्यांना एजीएम सूचनेत दिल्याप्रमाणे ई-वोटिंगकरिता माहितीचे पालन करावे.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

**१. वास्तविक स्वरुपात भागधारणाः** फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन् प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) तसेच दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे सेबी परिपत्रकानुसार नमुना क्र आयएसआर-१ यासह ई-मेलने आणि हार्ड कॉपी आमचे आरटीए मे. सॅटेलाईट कॉपीरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे service@satellitecorporate.com / कंपनील companysecretary@rasresorts.com मेलवर पाठवावे (नमुना डाऊनलोड करण्यासार्ठ पुढील लिंकवर क्लिक करावे): http://www.satellitecorporate.com/KYC

**डिमॅट स्वरुपात भागधारणा:** डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयर्ड किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रिक लेखा अहवालाचे प्रत, पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील आमचे आरटीए मे. सॅटेलाईट कॉर्पोरे सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांचे service@satellitecorporate.com / कंपनील companysecretary@rasresorts.com मेलवर पाठवावे आणि या उद्देशाकरिता तुमचे डिमॅट खाते अद्यायावत करावे.

**पॅन आणि इतर तपशीलांचे अपडेट –** २३ जून २०२५ च्या सेबी मास्टर परिपत्रकानुसार आवश्यकतेनुसार, कंपनीने कंपनीचे शेअर्स भौतिक स्वरूपात असलेल्या सर्व सदस्यांना त्यांचे पॅन, केवायसी आणि नामांकर तपशील सादर करण्यासाठी वैयक्तिक पत्रे पाठवली आहेत. कंपनीचे शेअर्स भौतिक स्वरूपात असलेल्या सदस्यांना कंपनीच्या वेबसाइट https://www.rrahl.com/ वर दिलेल्या आवश्यकता पूर्ण करण्यार्च आणि आवश्यक तपशील सादर करण्याची विनंती केली जाते.

रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरित

विशभंर शेवकरामानी

ठिकाण: मुंबई

या नोटियद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरील संस्थेतील साई छाया को. ऑप. हौ.

**सोसायटी लि.** इमारत क्र. ३४/बी, सदनिका क्र. ४०४ नटवर पारेख कंपाऊंड, इंडियन ऑइल नगरच्या

बाजूला, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, गोवंडी मुंबई - ४०००४३ असून या संस्थेत खालील दिलेल्या

विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असन त्यांच्या मत्यपश्चात त्यांच्य

खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरीता

संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. सस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६०

नेयम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नॉद केलेली नाही अर्ज केलेल्या खालील

वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मुळ मयत सभासदांचे वारसदार असल्यास किंवा अर्जातील

बारसदाराबाबत इतर कायदेशीर सहवारासदांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर

सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बैंक वित संस्था किंवा कोणीही व्यक्तीची कोणत्याही प्रकारचा

कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ति किंवा सस्थांनी सदर जाहीरात प्रसिध्द झाल्यापासून १५

**देवसाच्या** आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मुळ

कादपत्र व पराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा, विहित मदतील

कोणाचेही कोणल्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हण्न अर्ज केलेले अर्जेदारंच

या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत. असे समजून संस्था अशा अर्जदार

व्यक्तिंच्या नावे त्या मयत सभासदांचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर

कार्यवाही करिता संबंधीत प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल त्यानंतर कोणाचेही कोणत्याही

प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नकसान

CREDO BRANDS MARKETING LIMITED

Mumbai - 400093, Maharashtra, India | Tel. No.: +91 22 6141 7200

30/06/2025

1,199.39

82.35

63.03

62.93

130.74

0.97

Email: investorrelations@mufti.in | Website: www.credobrands.in

B 8, MIDC Central Road, Marol, Next to MIDC Police Station, Andheri (E),

अर्जदार वारसदाराचे नाव

विलास सदाशिव साबळे

(All amounts in ₹ Millions, unless otherwise stated)

30/06/2024

1,238.87

130.52

97.70

98.13

1.52

129.08

Quarter Ended

Un-audited Un-audited

भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सदनिधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची

मयत सदस्याचे नाव

शांताबाई सदाशिव साबले

CIN: L18101MH1999PLC119669

Extract of Un-audited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025

808

**Particulars** 

Earning per share (face value ₹ 2 per share) (not annualised)

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०००२११६३

मलगा

साई छाया को. ऑ. हौ. सोसायटी लि

अध्यक्ष / सेक्रेटरी / खजिनदार

Year Ended

Audited 31/03/2025

6,181.80

918.30

684.09

686.10

130.62

10.54

10.52

3,971.16

# ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई, दि.१: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरज्वात केली होती. जून महिन्याच्या मध्यावर काहीराा खंड पडल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला. मात्र, जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

### डेन नेटवर्क्स लिमिटेड सीआयएन: एल९२४९०एमएच२००७पीएलसी३४४७६५

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत. दूर.कः:+९१-२२-२५१७०१७८, वेबसाईट:<u>www.dennetworks.com,</u> ई-मेल:<u>investorrelations@denonline.in</u>

### कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती

कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुदी आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्म) रेग्युलेशन, २०१५ च्या अनुपालनात आयोजित करण्यात येणाऱ्य कंपनीच्या सदस्यांची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बोलावण्याची सूचना, जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने **शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचली जाते, आणि २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी स्टॅंडअलोन आणि एकत्रित ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स, बोर्डाचा अहवाल ऑडिटरचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रे, ३१ जुलै २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीच्या सदस्यांना पाठवण्यात आली आहेत ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड, कंपर्न निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (केफिनटेक)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहे. शिवाय, न्या सदस्यांचे ई–मेल पत्ते कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत नाहीत<sup>ँ</sup> त्यांना **३१ जुलै,** २०२५ रोजी २०२४-२५ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कुठे उपलब्ध आहे याची वेब-लिंक, अचूक मार्गासह एक

एजीएम सूचना व उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.dennetworks.com</u> वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) न्या <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड (**केफिनटेक**) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एजीएम सूचनेत संदर्भीत दस्तावेज एजीएमच्या सूचना वितरण तारखेपासून सदस्यांना विद्युत स्वरुपात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. सदस्यांनी दस्तावेजांचे निरीक्षण करावयाचे असल्यास investorrelations@denonline.in वर विनंती

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग:

विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाच्या नियोजित ठरावांवर मत देण्याची सुविधा कंपनीने सदस्यांना दिलेली आहे (ई-वोटिंग). ई-वोटिंग सदस्यांना खाली नमुद तारखांना त्यांचे मत रिमोटने देता येईल (रिमोट ई-वोटिंग) सुविधेकरिता . फपनीने केफिनटेकची सेवा नियुक्त केली आहे.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता रिमोटने मतदानासह मतदानार्च माहिती समाविष्ट सूचना एजीएम सुचनेत नमुद आहे. एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेली व्यक्ती आणि नोंद तारखेला (खाली नमुदप्रमाणे) भागधारणा घेतलेल्या सदस्य तसेच ज्या सदस्यांचे युजरआयडी व पासवर्ड विसरले आहेत यांनी एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे प्राप्त/निर्मित करावे.

रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील मतदान कालावधी दरम्यान उपलब्ध होईल:

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ सोमवार, १८.०८.२०२५ रोजी स.९.००वा. भाप्रवे. रिमोट ई-वोटिंग समाप्ती 📗 गुरुवार, २१.०८.२०२५ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे.

उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर केफिनदारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

रिमोट ई-बोर्टिगने जे सदस्य मत देणार नाहीत अशा सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राह्न विद्युत स्वरुपाने (इन्स्टापोल) मत देता येईल.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, १५.०८.२०२५ रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये सहभागी होऊन इन्स्टापोलने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल.

म. वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांन विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडे लेखी स्वरुपात (कंपनीची वेबसाईट: www.dennetworks.com) वर उपलब्ध असलेले नमुना आयएसआर-१ सादर करुन केफिनटेक यांच्याकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करुन घ्यावेत. तसेच आवश्यक दस्तावेज केफिनटेक, डेन नेटवर्क्स लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्टीक्ट, नानाकरामपुडा, हैदराबाद-५०००३२ येथे पाठवावेत.

विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य, ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिमॅट खाते सांभाळणारे ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.

-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी <u>https://evoting.kfintech.com</u> वर ई-वोटिंगकरिता केफिन वेबसाईटच्या डाऊनलोड सेक्शनवरील ड्रॉपडाऊन मेनुमार्फत उपलब्ध हेल्प व एफएक्यु सेक्शन/ई-वोर्टिंग युजर मॅन्युअलच

काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी खालील संपर्क तपशिलाकडे कळवादे

श्री, व्ही, बालकणान, उपाध्यक्ष के फिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड

युनिट: डेन नेटवर्क्स लिमिटेड

वेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली,

फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानाकरामपुडा, हैदराबाद-५०००३२

ई–मेलः <u>einward.ris@kfintech.com</u> ोल फ्री क्र.१८००–३०९–४००१ (सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० (भाप्रवे) ते सायं.६.०० (भाप्रवे))

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी:

सदस्यांना <u>https://jioevents.jio.com/dennetworksagm</u> वर जीओमीट मार्फत व्हीसीने एजीएमने सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे व प्रक्रियेबाबत माहिती एजीएम सूचनेत देण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने मत दिलेले सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता सही/

दिनांक: ०१.०८.२०२५ ठेकाण: नवी दिल्ली

हेमा कमार्र कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड सीआयएन: L65921MH1994PLC173469

ोंदणीकृत कार्यालय : ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०० ०९३. ई–मेल : investor.relation@capriglobal.in, वेबसाइट : www.capriglobal.in हूर. : +९१ २२ ४०८८८१००, फॅक्स : +९१ २२ ४०८८८१७०

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(चलन-भारतीय रुपयांत रु. दशलक्षांमध्ये

,						
	तपशील		वर्षअखेर			
अ. क्र.		३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	30.05.7078	३१.०३.२०२५	
sn.		(लेखापरीक्षित)	टीप क्र ४ पाहा	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७,६६३.३८	७,३२५.५०	५२२५.९६	२४,१००.९०	
?	कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व#)	१,९८१.३०	२,१०६.९०	८२५.३४	५,५२२.२७	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात#)	१,९८१.३०	२,१०६.९०	८२५.३४	५,५२२.२७	
У	करपश्चात कालावधौकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात#)	१,५०१.५९	१,५८२.८८	६२२.१७	४,१४८.९४	
ц	कालावधीकरिता एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१,४९२.२९	१,५५७.२३	६५०.५०	४०७२.१९	
Ę	समभाग भांडवल	९६१.६४	८२५.१२	८२४.९४	८२५.१२	
b	अन्य समभाग				३८,८२३.२७	
۷	प्रतिशेअर उत्पन्न (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)					
	मूलभूत (रू.)	१.७६	8.88	٥.७५	4.03	
	40					

### दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

अ. क्र.	तपशील		तिमाहीअखेर			
		३०.०६.२०२५	39.03.7074	30.05.7078	३१.०३.२०२५	
		(लेखापरीक्षित)	टीप क्र ४ पाहा	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
٤	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०,०३७.८६	९,५७३.२८	७,१७६.६२	३२,४७५.००	
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व#	२,३००.०३	२,३५५.१७	९८८.०६	६,३३३.१८	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात#)	२,३००.०३	२,३५५.१७	९८८.०६	६,३३३.१८	
У	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीश्चात#)	१,७४९.०४	१,७७७.४१	७५७.२३	8,664.33	
Ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१,७१८.३८	१,७७१.६३	७८९.०५	80.₹00,8	
Ę	समभाग भांडवल	९६१.६४	८२५.१२	८२५.०४	८२५.१२	
b	अन्य समभाग				४२,२१५.८५	
۷	प्रतिशेअर उत्पन्न (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)					
	मूलभूत (रू.)	२.०५	२.१५	97.0	५.८०	
	सौम्यीकृत (रू.)	7.08	२.१४	0.98	ધ.છા	

# -अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबी या आयएनडी एएस नियमानुसार नफा-तोटापत्रकात जूळवून घेण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या वरील एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलीकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्य

दि. ३०.०६,२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षोकरिताच कंपनीचे एकत्रित च रूथायी वितीय निष्कर्ष है कॉपेरिट कामकाज मंत्रालयाद्वारे अधिसूचित भारतीय लेखा मानकांच्य (आयएनडी एएस) अनुपालनांतर्गत असून कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे त्यांचे मर्यादित पुनरावलोकन करण्यात आलेले आहे.

वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्षता व विमोचन आवस्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अतर्गत बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही वित्तीय निकालांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www bseindia.com व www.nseindia.com वर www.capriloans.in वरही उपलब्ध आहे. सदर निष्कर्ष खालील दिलेला क्वीक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) स्कॅन करूनही

३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि वित्तीय वर्षाच्या तिमाहीअखेरपर्यंत प्रकाशित वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आहे. संचालक मंडळाच्या वतीने



सही/-राजेश शम (डीआयएन : ०००२००३७)

# जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. कनका इन्फ्राटेक लिमिटेड (पुर्वीची जयकृष्ण इंडस्ट्रीज **लिमिटेड)** हे व्यावसायिक जागा अर्थात **कार्यालय** क्र.४०१, ४था मजला, सिग्मा डेल्टा को-ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लिमिटेडची डेल्टा म्हणून ज्ञात इमारत, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६, क्षेत्रफळ १३१.३६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, तसेच दोन स्टीळट कार पार्किंग जागा क्र.डी७ व डी८ (सदर जागा) येथील जागेचे मालक आहेत. मे. कनका इन्फ्राटेक लिमिटेड (पुर्वीची जयकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड) यांना सर्व अधिभारापासून मुक्त असलेली सदर जागा माझे अशिलांकडे विक्री करण्यासाठी करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीय वारसदारास सदर जागेबाबत विक्री, एमओयु तारण, कर्ज, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा भाडेपट्टा, मालकीहक्क, कायदेशीर हक्क, जप्ती, परवाना, शेअर, परिरक्षा, आदेश किंवा हुकूमनामा, अन्य दायित्व/दाव्याचे गहाणवट किंवा अन्य इतग प्रकारे कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे अन्यथा माझे अशील सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

-आज दिनांकीत ०२ ऑगस्ट, २०२५

राहुल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायाल दकान क्र.६८. पवर्ड प्लाझा. हिरानंदानी गार्डन्स पवई, मुंबई-४०००७६. मोबा.:९०२९५५१२६८

सही/

### जाहिर सुचना सर्व लोकांस कळविण्यात येते की, दुकान

नं . २५A, तळमजला, क्षेत्र -९४४ .९७ चौ .फुट, म्हणजेच ८७.७९ चौ.मिटर (कारपेट क्षेत्र) 'कॉसमॉस स्क्वेअर प्रिमायसेस को . ऑप हाऊसिंग सोसायटी लि -," स -नं -५, ५ब, ५ड ५फ व ५ग, गाव मीजे - डोंगरे, ग्लोबल सिटी, विरार-(प · ), मालमत्ता कं · VR17/671/25 विभाग क्रं-१७, ता वसई, जि पालघर ४०१ ३०३ - अशी मिळकत आमचे अशिल १) श्री -पास्कल आगुस्तीन डाबरे व २) श्री -मेल्वीन मायकल डाबरे हयांनी दि . ०९/०६/२०२५ रोजीच्या दस्त क्रं - वसई-५-१०९०९-२०२५, च्या करारान्वये १) श्री - तुलसीराम हिरालाल जैन व २) श्री प्रवीण लक्ष्मीलाल जैन ह्यांच्याकडून खरेदी केली होती व आहे . अशा हया दुकाना संदर्भातील सर्व साखळी करारनाम्यापैकी एक करारनामा मे अीपाल डेव्हलपर्स तर्फे भागिदार श्री ज्ञानचंद एस . मेहता आणि मे .एव्हरशाईन डेव्हलपर्स व मे किस्टोन रियलटर्स प्रा. लि . आणि श्री हिरालाल रामलालजी प्रजापती ह्यांच्यातील दि . १७/०९/२०२० रोजीच्या दस्त क्रं .वसई-५-३६३१-२०२० रोजीच्या च्या करारनाम्याचे मळ दस्त ऐवज श्री तुलसीराम हिरालाल जैन मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या सदर दस्ताची शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही . सदर गहाळ झालेल्या दस्ताबाबत श्री तुलसीराम हिरालाल जैन ह्यांनी ऑनलाईन पद्धतीने बोर्ळीज पोलीस ठाणे येथे प्रॉ . मि . रजि . नं. ३८८४/२०२५, दि. ३०/०१/२०२५ अन्वये तक्रार दाखल केली आहे. तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या दस्तऐवज सबंधाने तसेच सदर मिळकती संबधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीगाहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख परावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापास १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७/१२२ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर, नालासोपारा प. ता . वसई. जि . पालघर कळवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समज़ुन तसा नामाधिकार दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल ही नोंद ध्यावी .

सही /-दिनांक ៖ ०२ /०८ /२०२५ पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

विशेष वसुली आणि विक्री अधिकारी मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन लिमिटेडशी संलग्न. १९, बेल बिल्डिंग, दुसरा मजला, लक्ष्मी बिल्डिंगसमोर, सर पीएम रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१

दूरध्वनी क्रमांक : २२–२२६६००६८/ २२-२२८४०१३४/ ८४१९९८८२७९ मालमत्तेसाठी ताबा सूचना

(एमसीएस नियम १९६१ च्या नियम १०७ चा

उपनियम [११(डी-१)] पहा) तर, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्य कलम १५६(आय) अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई (आय) यांनी महाराष्ट्र पहकारी संस्थांना दिलेल्या अधिकाराचा वापर करून, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ लिमिटेड, मुंबईशी संलग्न असलेले विशेष वसुली आणि विक्री अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीकृत एम.सी.एस. नियम १९६१ च्या सोसायटी निय १०७ ने दिनांक ०६/०६/२०२४ रोजी जार्र केलेल्या मागणी सूचना संदर्भ क्रमांक एमडीसीएचएफ/एसआरओ/फाइल क्रमांव आर-८४/५९९/२०२४ मध्ये डिफॉल्टर श्री ात्यनारायण एन. मारपेली (रहिवासी), स्वर्गीय नारायण नरसेय्या मारपेली यांना डिमांड नोटीसमध्ये नमूद केलेली थकबाकीची रक्कम रु.८,६४,१०८/- (रु. आठ लाख चौसष्ट हजार एकशे आठ फक्त) आणि त्यावर २१% व्याजटराने ही नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत राण्याचे आवाहन केले आहे आणि डिफॉल्टर यकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे, खार्ल स्वाक्षरी करणाऱ्याने १९/०४/२०२५ रोजी प्रतीकात्मक जप्तीची नोटीस आणि येथे खाल वर्णन केलेली मालमत्ता जारी केली आहे.

यकबाकीदाराने रक्कम भरण्यास अयशर्स्व ठरल्याने थकबाकीदारांना आणि सर्वसामान्य बनतेला सूचना देण्यात येते की, महाराष्ट्र तहकारी संस्था नियम १९६१ च्या नियम १०७ ११डी-१)] अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्य अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्य ालमत्तेचा ताबा अधोस्वाक्षरीकर्त्याने घेतल

वेशेषतः कर्जबुडव्यांना आणि सर्वसाधारणप जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की त्यांर्न नालमत्तेशी व्यवहार करू नये आणि मालमत्तेर्श संबंधित कोणत्याही व्यवहारावर सुंदर नगः प्रहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ गांच्याकडे १०.४७.९००/- (रुपये दहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे फक्त) या रकमेचा शुल्ब आकारला जाईल आणि त्यांवर २१% वार्षिक **त्र्याजदर आकारला जार्डल**.

स्थावर मालमत्तेचे वर्णन. म्लॅट क्रमांक १/जी/११, तळमजला, सुंदर नग को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., सेनापती गपट मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई - ४०००२८.

३० जुलै २०२५ रोजी. सही/

श्री. शंकर वाय. परव विशेष वसुली आणि विक्री अधिकार्र मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण

संस्था फेडरेशन लि

थानवी यांच्या सूचनेनुसार, फ्लॅट क्रमांक ६०७, बी विंग सहावा मजला, संतोक टॉवर, संतोक टॉवर ए अँड बी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. संतोक टॉकीज कंपाऊंड, स्टेशन रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ताणे-४०११०१ येथे सहतात. येथे कळविण्यात येते की: संतोक टॉवर ए अँड बी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये नोंदणी क्रमांक TNA/(TNA)/ HSG/TC/17205/2005-2006 असलेले, शेअ सर्टिफिकेट क्रमांक ३३ अंतर्गत ठेवलेले सदर प्लॉट आणि संबंधित सोसायटी सदस्यत्व मळतः दिवंगत श्रीमती चेतना नारायण यांच्या नावावर होते. थानवी, ज्यांचे २५ फेब्रुवार २०२४ रोजी निधन झाले.

दिवंगत श्रीमती चेतना नागयण थानवी यांच्या पश्चा खालील कायदेशीर वारस आहेत: दिवंगत श्री. नारायण नरसिंहदास थानवी (पती)

ज्यांचेही २७ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले; श्रीमती ज्योती नारायण शानवी - विवाहित मुलगी श्री. विमल नारायण थानवी – धाकटा मुलगा (माझा क्लायंट).

म्हणूनच, माझा क्लायंट सदर फ्लॉट आणि संबंधि सायटीचे सदस्यत्व संयुक्तपणे यांच्या नावे हस्तांतरिः करण्याचा प्रस्ताव ठेवतो:

श्री. विमल नारायण थानवी आणि

l श्री. ज्योती नारायण थानवी (श्री. सचिन चंदू कबता

प्रतिज्ञापत्र, स्वघोषणापत्र आणि नुकसानभरपाई बाँड साद

सदर सदनिका किंवा सोसायटीच्या शेअर्सच्या संदर्भात आक्षेप, मग ते वारसा, करार, गहाणखत, धारणाधिकार भेटवस्तू, विश्वस्त, मृत्युपत्र, वारसाहक्क, परवाना, यायालयाचा आदेश किंबा इतर कोणत्याही प्रकारे असो, अशा कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर सहाय्यक कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह लेखं कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जर असे कोणतेही दावे किंवा आक्षेप विहित कालावर्ध प्राप्त झाले नाहीत. तर असे गहीत धरले जाईल की अश कोणत्याही व्यक्तीचा सदर सदनिकेच्या संदर्भात कोणतार्ह टावा. हितसंबंध किंवा आक्षेप नाही आणि त्यानसा इस्तांतरणावर परिणाम होईल. त्यानंतर सोसायटीकङ्ग सदर हस्तांतरणकर्त्यांच्या नावे ना **हरकत** प्रमाणप (एनओसी) जारी केले जाईल.

अर्जदाराच्या वतीने व करिता मनीष पी. शाह वकील **९३२३**१२५२९४

ठिकाण : भाईंदर दिनांक: ०२/०८/२०२५

जाहीर नोटीस हयाद्वारे नोटीस देण्यात येते की. १) श्री. भास्क हरी पाटील, २) श्री. कृष्णा हरी पाटील हरी पाटील ३)श्री.ज्ञानेश्वर हरी पाटील. सर्व राहणार हरी दर्शन, वर्तक रोड, राधा क्रष्ण मंदिराजवळ, डोंगर पालघर हयांनी गाव मौजे ,चिखलडोंगरे , तालुका वसई, जिल्हा पालघर येथील १) सर्वे नं, १२४. हिस्सा नं. ब/१, क्षेत्र. हे.आर. १-२५-००, २) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/२, क्षेत्र. हे. आर १-११-००, ३) सर्वे नं.१२४, हिस्सा नं. ब/३, क्षेत्र. हे. आर. १-११-००, ४) सर्वे नं. १२४ हिस्सा नं. ब/४ क्षेत्र. हे. आर.१-११-००,५) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/५, क्षेत्र, हे. आर. १-११-००, ६) सर्वे नं. १२४. हिस्सा नं. ब/६ क्षेत्र. हे. आर १-११-००, ७) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/७, क्षेत्र. हे.आर. १-१०-००, ८ सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/८ क्षेत्र. हे. आर १-००-००, ९) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/९ **ह्यांच्याकडून गहाळ झालेले आहे . तरी सदर** | क्षेत्र.हे. आर. १-००-०० १०) सर्वे नं. १२४ हिस्सा नं. ब/१०, क्षेत्र. हे. आर. १-०६-०० 99) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/११, क्षेत्र. हे आर. १-१५-००, १२) सर्वे नं. १२४, हिस्सा नं ब/१२, क्षेत्र. हे. आर. १-१०-००. १३) सर्वे नं १२४, हिस्सा नं. ब/१३, क्षेत्र.हे.आर. १-०५-००, १४) सर्वे नं. १२४, हिस्सा नं ब/१४ क्षेत्र. हे. आर. १-२४-००, १५) सर्वे न १२४, हिस्सा नं.ब्/१६, क्षेत्र.हे.आर. १-१४-००. १६) सर्वे नं. १२४, हिस्सा नं ब/१७ क्षेत्र. हे.आर. १-१३-००, १७) सर्वे नं १२४, हिस्सा में ब्/१८, क्षेत्र,हे.आर. १-११-००. १८) सर्वे नं.१२४. हिस्सा नं ब/१९, क्षेत्र, हे.आर. १-१०-००० १९) सर्वे नं १२४. हिस्सा नं. ब/२०. क्षेत्र.हे.आर १-०९-००, २०) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/२३ क्षेत्र हे आर. ५-४०-००, २१) सर्वे नं १२४, हिस्सा नं. ब/२२, क्षेत्र.हे.आर. ०-८७-००, २२) सर्वे नं. १२४, हिस्सा नं. ब/१५. क्षेत्र. हे.आर. ०-८५-०० अश्या बिनशेत जमीन मिळकती माझ्य। अशिलांना विकसित करावयाच्या आहेत, त्यांकरीता वसई विरार शहर महानगरपालिकेकडून विकसित परवानगी घ्यावयाची आहे. तरीही सदर जमीन मिळकतीवर अगर तिचे एखाद्या भागावर विक्री, अदलाबदल गहाण, वारसा. विश्वस्त वा अन्य कोणत्याई प्रकारे प्रखादा हक्क किंवा हित्रसंबंध असणाऱ्य कोणीही इसमाने तो निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या ३७, मेघदूत, विरार (प.), ता. वसई, जि. ठाणे, येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांचे आंत सर्व कागदपत्रांसहित लेखी कळविला पाहिने अगर तसे न केल्यास तशा प्रकारचा कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही किंव कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे

असे समजण्यात येईल. तारीख :- ०२/०८/२०२५

(बी. सी सोलंकी वकील

# जाहीर सूचना

नुचना देण्यात येत आहे की, श्रीमती दीपिका प्रकाश शाह हे दहिसर सरस्वती कोहौसो लिमिटेड, सी.एस. रोड क्र.४ आशिष कॉम्प्लेक्स जवळ. दहिसर पर्व. मंबई - ४०० • ६८ येथील सरस्वती अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र.ए/३०<sup>६</sup> प्रे मालक आणि ताबा आहेत<mark>, यासह दहिसर सर</mark>स्वती कोहौसो लिमिटेड, (सदर सोसायटी) द्वारे जारी केलेल्या प्रत्येकी रू.५०/- चे पाच शेअर्स, ज्याचे विशिष्ट क्र.१०१ ते १०५ असलेले भाग प्रमाणपत्र क्र.२१, ज्याला याप्त सदर सदनिका आणि सदर शेअर्स असे संबोधले जाते, यांना एकत्रितपणे सदर मालमत्ता असे संबोधले जाते. मळतः श्री. प्रकाश हरकिशनदास शाह आणि श्रीमती दीपिका प्रकाश शाह यांनी २८ जानेवारी २००५ रोजी श्री.हर्षद चिनुभाई शाह यांच्याकडून केलेल्या विक्री करारानुसार खरेदी केलेला आणि विकत घेतलेला सदर फ्लॅट. श्री. प्रकाश हरकिशनदास शाह यांचे २९ सप्टेंबर २०१२ रोजी निधन द्याले आणि त्यांच्या पञ्चात श्रीमती दीपिका प्रकाश शाह (पत्नी) आणि हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार कायदेशीर वारस म्हणून श्री. हार्दिक प्रकाश शाह आणि श्री.आनंद प्रकाश शाह हे दोधे आहेत. श्री.हार्दिक प्रकाश शाह आणि श्री.आनंद प्रकाश शाह

यांनी ८ जुलै २०२५ रोजी नोंदणीकृत असलेल्या नोंदणी क्र.एमबीआय-१८/१०४८५/२०२५, दि.८ जुलै २०२५ रोजीच्या रिलीज डीडद्वारे श्रीमती दीपिका प्रकाश शाह यांच्या नावे सदर फ्लॅटच्या संदर्भात त्यांचा अविभाजित हिस्सा सोडला, त्याग केला, आत्मसमर्पण केला आणि अस्वीकार केला आणि या रिलीज डीडच्य अंमलबजावणीनंतर, श्रीमती दीपिका प्रकाश शाह या सदर मालमत्तेच्या १००% मालक आणि ताब्यात आहे. सदर सदनिका किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री गहाणखत (न्याय्य किंवा अन्यथा), देवाणघेवाण,

हस्तांतरण, वारसा, भाडेपट्टा, सुविधा, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेटवस्तू, मृत्युपत्र विश्वस्तव्यवस्था. देखभाल. ताबा. भार किंवा कोणत्याही वैधानिक कायद्यांतर्गत कोणत्याही जप्ती शुल्काद्वारे किंवा मन्यथा कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक, शिर्षक किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना हे प्रकाशन झाल्याच्या तारखेपासून १४ व्या दिवसाच्या आत सहाय्यक कागदपत्रांसह किंवा कोणत्याही न्ररा<mark>ज्यासह खाली दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरू</mark>पात • कळविण्याची विनंती केली जाते, अन्यथा अशा कोणत्याही ..... दाञ्यांचा संदर्भ न घेता मालमत्ता सर्व भारांपासून मुक्तः घोषित केली जाईल आणि जर काही असेल तर ती माफ केली गेली आहे किंवा सोडून दिली गेली आहे असे मानले

# मालमत्तेची अनुसूची

सर्व फ्लॉट क्र.ए/३०५, दहिसँर सरस्वती कोहौसो लिमिटेडचे सरस्वती अपार्टमेंट, सी.एस. रोड क्र.४, आशिष कॉम्प्लेक्सजवळ, दहिसर पूर्व, मुंबई - ४०० ०६८, दहिसर तालुका बोरिवली गावातील सीटीएस क्र.१५१५ जमिनीवर स्थित.

# सुश्री अंकिता जैन

वकील उच्च न्यायालय २७/१५६, एमएचबी कॉलनी, एस. एन. दुबे रोड, दहिसर पूर्व, मुंबई - ४०० ०६८.

ईमेल: jankita017@gmail.com

Place :- Mumbai Date :- July 31, 2025

Results can also be accessed by scanning the below QR code:

under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the website of the Company i.e.,

www.credobrands.in and websites of the Stock Exchanges, viz., www.bseindia.com and www.nseindia.com. The Financial

1.52

1. The Un-audited Standalone Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2025, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on July 2. The above is an extract of the detailed format of the Un-audited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges

> For Credo Brands Marketing Limited Sd/ Kamal Khushlani Chairman and Managing Director